

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

धारणी मेळघाट (जि. अमरावती) येथे कोरकू या बोली भाषा येणाऱ्या शिक्षकांची भरती केली नसल्याबाबत

(१) १५७४९ (०९-०४-२०१५). श्री.प्रभुदास भिलावेकर (मेळघाट) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धारणी, मेळघाट या ठिकाणी कोरकू आदिवासी बोली भाषा येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात शासनाचा निर्णय तसेच औरंगाबाद खंडपीठाचे याचिका आदेश असताना तत्कालीन मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी सन २००३ व २००४ मध्ये कोरकू भाषा न येणाऱ्या १५३ शिक्षण सेवकांची नियुक्ती केल्याने पात्र उमेदवार शिक्षणसेवकांच्या पदापासून गत १० वर्षांपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त भाषा अवगत असणाऱ्या उमेदवारांना भरती करण्याऐवजी कोरकू भाषा न येणाऱ्या उमेदवारांची भरती करून त्यांच्याकडून कोरकू भाषा येत असल्याचे हमीपत्र घेण्यात आले व असे असतानाही भरती झालेल्या कर्मचाऱ्यांनी उक्त भाषा अद्याप बोलता येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील भाषा फक्त मेळघाटात आहे तरी पण जिल्हापरिषद नांदेड, यवतमाळ, वाशीम, नागपूर व इतर जिल्ह्यात उक्त आदेशांचे उल्लंघन करून बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) आदिवासी उपयोजनेतर्गत कोरकू भाषिक उमेदवारांच्या भरावयाच्या ४२६ पदांपैकी जाहिरातीनुसार १५३ पदे कोरकू बोली भाषा अवगत असणाऱ्या उमेदवारांची भरण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून उर्वरित पदे कोरकू बोली भाषा अवगत नसणाऱ्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात आलेली आहेत..

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शिक्षणाचा दर्जा वाढविणेबाबत

(२) ३७८४२ (२१-०१-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्याकरीता प्रत्येक शाळेत कमीत-कमी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करणे, प्रोजेक्टरची व्यवस्था करणे, ई-लर्निंग चे साहित्य, डिजिटल क्लास रूम आवश्यक आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व त्यांचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबांची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१) होय.

(२) दि.२२ जून, २०१५ रोजी राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवून राज्यातील प्रत्येक मूल प्रगत व्हावे यासाठी ज्ञानरचनावार या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णय दिनांक ०९ जानेवारी, २०१७ नुसार जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्रत्येक शाळा, वर्ग डिजिटल करणे, १००% शिक्षकांना तंत्र स्नेही (Tech Sawy) करणे, संकल्पनांवर ई-साहित्य तयार करणे, वर्गातील मुलांचे संकल्पना निहाय संपादणूकीच्या विश्लेषणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, गुणवत्ता वाढविणे, सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेला नेतृत्व प्रशिक्षण देण्याबाबत, शाळाबाह्य मुलांना शोधून गुणवत्ता वाढवून शाळेत टिकविणे, स्थलांतरीत मुलांचे सरळ प्रणालीमध्ये १००% नोंद करणे, शाळा सिध्दी या पोर्टलवर स्वमूल्यमापन करणे, इत्यादी क्षेत्रात काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातर्गत ४१५६४ शाळा(प्राथमिक व उच्च प्राथमिक) प्रगत झालेल्या आहेत. तसेच ५३१९३ शाळा डिजिटल झाल्या आहेत व तंत्रस्नेही शिक्षकांची संख्या १.५२ लक्ष इतकी असून, ३३३० शैक्षणिक Apps तयार करण्यात आलेले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्याबाबत

(३) ४६८६४ (२५-०५-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्राथमिक शिक्षकांचा पगार शासनाने प्रत्येक महिन्याच्या १ तारेखस करण्यास सांगितला असूनही सांगली जिल्हयामधील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात उशिरा पगार दिला जातो, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, प्राथमिक शिक्षकांना बाहेरच्या जिल्हयातून सांगली जिल्हयात येण्यास तसेच सांगली जिल्हयातून बाहेरच्या जिल्हयात बदलीने जाण्यास अडवणूक केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महिला शिक्षकांच्या प्रसूती रजेच्या कालावधीमधील पगार व शिक्षकांची वैद्यकीय बिले मागील एक वर्षापासून देण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय ,

(४) असल्यास, चोवीस वर्षांनी शिक्षकांना मिळणाऱ्या निवडश्रेणीसाठी मागील सहा वर्षात अधिकाऱ्यांची एकही बैठक झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने याबाबतीत चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९चा कायदयानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांस मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबाबत

(४) ५३९४६ (२२-०८-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायदयानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांस मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा अधिकार असला, तरीही हा अधिकार फक्त कायदयापुरता सीमित राहिला असून विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी अद्यापपर्यंत पुस्तके उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विशेष गरजा असणाऱ्या मुलांची आकलन शक्ती पहाता त्यांना सर्वसामान्य मुलांपेक्षा सोपी आणि सहज आत्मसात करता येतील अशा पाठ्यपुस्तकांची व अभ्यासक्रमांची गरज असताना महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाने यासाठी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने राज्यातील विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थामध्ये नाराजी असून याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुण्याच्या शिक्षण मंडळाने विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या बुध्दीमत्तेनुसार चित्रांचा समावेश असलेली, समजावयास सोपी अशी शासनाच्या समान अभ्यासक्रमावर आधारित असलेली पहिली ते चौथीच्या मुलांसाठी १० पुस्तकांची निर्मिती करून बालभारतीकडे ८ महिन्यांपूर्वी पाठविलेली असतानाही तसेच मा. शालेय शिक्षण मंत्र्यांकडे पत्र व्यवहार करूनही पाठ्यपुस्तक मंडळाने व मा.शालेय शिक्षणमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पुण्याच्या शिक्षण मंडळाने विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी निर्मित केलेल्या १० पुस्तकांची दखल न घेण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१), (२), (३) हे खरे नाही.

(४) विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अंशतः अंध विद्यार्थ्यांना इ. १ ली ते ८ वीची पाठ्यपुस्तके दुप्पट आकारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

**शासकीय नोकऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी दाखवणाऱ्या
खेळाडूंना त्वरित संधी मिळणेबाबत**

(५) ५३९९० (२२-०८-२०१६). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.संजय सावकारे (भुसावळ), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी), श्री.राहूल कुल (दोंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्वरित संधी उपलब्ध केली जाईल अशी योजना शासनाने केली असली तरी अनेक नामवंत खेळाडू गेली दोन तीन वर्षे या संधीपासून वंचित राहिल्याचे माहे मे-२०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे काय,

(२) असल्यास, शासनाने खेळाडूंसाठी शासकीय नोकऱ्यांच्या संधी देण्याचे जाहीर केले असून, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी शासकीय आस्थापना, महानगरपालिका, नगरपरिषदा आदि ठिकाणी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचा ठराव केला आहे मात्र असे असूनही पूजा घाटकर, किशोरी शिंदे, नितीन मदन, अभिलाषा म्हात्रे या खेळाडूंनी दीड दोन वर्षांपूर्वी अर्ज केला असून, अद्यापही नोकरी मिळालेली नाही आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, केरळमध्ये गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना जाहीर झालेल्या पारितोषिकाची रक्कमही अदा करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, राज्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी प्रशासनाकडे शासकीय नोकरीसाठी अर्ज सादर केले असून अशा खेळाडूंना अर्थाजनाची हमी मिळावी तसेच प्रतिभावंत खेळाडू अन्य राज्यात स्थायिक होऊ नयेत यासाठी जाहीर केलेल्या घोषणा केवळ कागदावरच न राहता त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) व (२) राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती मिळण्याकरीता सन २०१५-१६ पर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र खेळाडूंची दि.२७.१२.२०१६ च्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रशासकीय विभागातील पदांवर निवड केली आहे.

(३) केरळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना पारितोषिकांच्या रकमा अदा करण्याकरीता धोरणात्मक निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे.

(४) राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याकरीता दि.०९.१२.२०१० च्या व तदनुषंगीक इतर शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपळगाव हरेश्वर, (जि.जळगाव) जिल्हापरिषद उर्दू शाळेत रिक्त असलेली मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे

(६) ६१४७१ (२२-०८-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपळगाव हरेश्वर, (जि.जळगाव) जिल्हापरिषद उर्दू शाळा, या शाळेत गत ३-४ वर्षांपासून मुख्याध्यापक, तीन पदवीधर शिक्षक व पाच उपशिक्षकांची गरज असताना फक्त ६ शिक्षक कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शाळेची पटसंख्या २४८ असून शिक्षकांच्या अभावामुळे प्रत्येक शिक्षकांकडे २-२ वर्गांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या शाळेला आवश्यक तो शिक्षक वर्ग उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) व (२) जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक तसेच २ उपशिक्षक मिळून ४ पदे कार्यरत आहेत. शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार देवून कामकाज करण्यात येत आहे.

- (३) रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अल्पसंख्यांक तसेच उच्च शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील उर्दू साहित्य
अकादमीच्या (तांत्रिक व अतांत्रिक) कायम व तात्पुरती पदाची
आकृतीबंधानुसार पदस्थापना करण्याबाबत

(७) ६५७०३ (१७-१२-२०१६). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय
अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विशेषतः अल्पसंख्यांक विभागाच्या तसेच उच्च शिक्षण विभागाच्या
अधिपत्याखालील उर्दू साहित्य अकादमीच्या सचिवालयीन मंजूर (तांत्रिक व अतांत्रिक) कायम
व तात्पुरती पदांची आकृतीबंधानुसार पदस्थापना करण्याबाबतची मागणी अल्पसंख्यांक
समुदायाच्या नागरिकांनी, धार्मिक नेत्यांनी, स्थानिक जनप्रतिनिधींनी व सेवाभावी संस्थांच्या
पदाधिकाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री (अल्पसंख्यांक विकास), मा. राज्यमंत्री (अल्पसंख्यांक
विकास), प्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास), तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा
विभागीय महसूल आयुक्त (कोकण, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नागपूर),
तसेच संबंधित वा त्यांच्या अधिपत्याखालील व इतर तत्सम अधिकाऱ्यांकडे माहे जुलै-२०१६
मध्ये वा त्या दरम्यान लेखीनिवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, प्रश्नोक्त बाब (१) च्या अनुषंगाने अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने तसेच
जनप्रतिनिधी व जागृत नागरिकांच्या तसेच अल्पसंख्यांकांच्या संघटनेने सदर बाब वेळोवेळी
निदर्शनास आणली आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, शासनाने उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, व त्यानुसार कोणती
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-०७-२०१७) : (१) व (२)

असे कोणतेही निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आले नसल्याबाबत संबंधितांनी कळविले आहे.

तथापि, या विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई
या कार्यालयासाठी खालीलप्रमाणे अधिकारी/कर्मचारी यांची पदे चिन्हांकित केली आहेत.

पद	संख्या
१) अधीक्षक-नि-कार्यकारी अधिकारी	०१
२) सहायक कक्ष अधिकारी	०१
३) उच्चश्रेणी लघुलेखक	०१
४) उप संपादक (उर्दू)	०१

५) लिपिक-टंकलेखक	०२
६) देयक लिपिक	०१
७) शिपाई	०१
	०८

त्यापैकी उपसंपादक (उर्दू) १ लिपिक-टंकलेखक, १ देयक लिपिक अशी तीन पदे रिक्त असून सदर पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बापगाव (जि. पालघर) परिसरातील मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची सुविधा देण्यासाठी आवश्यक जमिन मिळणेबाबत

(८) ६६१६६ (१६-१२-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बापगाव (जि.पालघर) परिसरातील मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची सुविधा देण्यासाठी आवश्यक जमीन मिळणेकरिता स्थानिक नागरीकांनी जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडे दिनांक २० ऑगस्ट, २०१६ रोजी वा सुमारास तसेच वारंवार मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त परिसरातील मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महानगरपालिका नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमांच्या शाळांना पायाभूत सुविधेकरिता निधी देण्याबाबत

(९) ६७८१३ (१६-१२-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या अल्पसंख्याक विभागामधील खाजगी शाळांना पायाभूत योजनेमधून दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याच धर्तीवर महानगरपालिका नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमांच्या शाळांनासुद्धा पायाभूत सुविधेकरीता दोन लाखाचा निधी देण्याबाबत मा. लोकप्रतिनिधींनी मा.शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे एका पत्रान्वये माहे सप्टेंबर,मध्ये वा त्या दरम्यान मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या पत्रानुसार शासनाने निर्णय घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्दू माध्यमांच्या शाळांना सदर निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) दिनांक ७.१०.२०१५ च्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधांसाठी रु.२.०० लाखाचे अनुदान देण्यात येते. सदर अनुदानासाठी नगरपालिका व नगरपरिषद शाळा पात्र आहेत. तथापि महानगर पालिका व जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली चालविण्यात येत असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / अपंग शाळा पात्र नाहीत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभाग तुकड्या अनुदानाबाबत व शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत

(१०) ७१७७४ (०५-०१-२०१७). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभाग तुकड्या या अनुदानास पात्र असलेल्या यादीतील सर्वांना १००टक्के अनुदान (अर्थिक मदत) जाहीर केलेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्वरित माध्यमिक. शाळांचे मुल्याकनांचे ऑफ लाईन मूल्यांकन आदेश देण्यास शासन स्तरावर निर्णय घेण्यात आले नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश देता येतात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१७) : (१) व (२) मुल्यांकनाबाबत क्षेत्रिय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(३) व (४) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सर्वच शासकीय महाविद्यालयातील स्वच्छता आणि सुरक्षेची कामे
कंत्राटी पध्दतीने देण्यात आल्याबाबत**

(११) ७३८५४ (२१-०४-२०१७). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्वच शासकीय महाविद्यालयातील स्वच्छता आणि सुरक्षेची कामे कंत्राटी पध्दतीने देण्यात आली असून अशा कंत्राटदाराकडून नियुक्त केल्या जाणा-या कामगार आणि कर्मचा-यांच्या सेवा शर्तीवर शासनाचे नियंत्रण आहे,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कंत्राटदारामार्फत योग्य पध्दतीने कामकाज होत नाहीत अशा तक्रारी शासनाकडे मिळाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१) होय

(२) कंत्राटदारामार्फत नियुक्त कामागारांकडून योग्य पध्दतीने कामकाज होत नाही, अशी तक्रार प्राप्त झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्हयातील ६५ स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक
त्या सोयी सुविधा नसल्याबाबत**

(१२) ७३८७८ (२०-०४-२०१७). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ३२६ ठिकाणे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली असून त्यापैकी सर्वाधिक ६५ स्मारके रायगड जिल्हयातील आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रायगड जिल्हयातील सर्व संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी त्या स्मारकांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला शिलालेख नसणे, स्मारकांची डागडुजी व साफसफाई वेळोवेळी

न होणे तसेच ऐतिहासिक धार्मिक निसर्गस्थळाची माहिती उपलब्ध करून देण्याची एकही संकेतस्थळ आजमितीस नाही पर्यटकांना त्याठिकाणची माहिती उपलब्ध होत नाही व सदरहू स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा देण्याबाबत व स्मारकांची देखभाल करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू रायगड जिल्हयातील ६५ संरक्षित स्मारकांसह ३२६ ठिकाणे असलेल्या संरक्षित स्मारके अद्ययावत करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) रायगड जिल्हयातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकांवरती ऐतिहासिक माहिती सांगणारे फलक लावलेले आहेत. तसेच राज्य संरक्षित स्मारकांवर फलक लावण्याची कार्यवाही सुरु आहे. शासनातर्फे किल्ल्यांवरती स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असून स्मारकांच्या डागडुजी व साफसफाईचे काम प्रतिवर्षी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूदीतून करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यासह राज्यात 'पॅकिंग' केलेल्या वस्तूबाबत वजन-मापे कायद्यानुसार (वैधमापनशास्त्र) असलेल्या नियमांचे नामवंत कंपन्यांकडून उल्लंघन होत असल्याबाबत

(१३) ७४४८० (२०-०४-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यासह राज्यात 'पॅकिंग' केलेल्या वस्तूबाबत वजन-मापे कायद्यानुसार (वैधमापनशास्त्र) असलेल्या नियमांचे नामवंत कंपन्यांकडून पालन होत नसल्याने ग्राहकांच्या फसवणूकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बिस्कीट, बटर, कडधान्य आणि डाळी, चहा, कॉफी, खाद्यतेल, वनस्पती तूप, दूध पावडर, डिटर्जेंट पावडर, साबण, रवा, मैदा, आटा नुडल्स,धान्य अशा प्रकारच्या विविध वस्तूंच्या पॅकिंगच्या वजनाचे प्रमाण उक्त नियमात निश्चित केले असतांना उक्त नियमांकडे उत्पादक कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच कायद्याने वेष्टणावर विक्रीची किंमत छापण्याची सक्ती केली आहे तथापि त्याची किंमत किती असावी हे ठरविण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१८-०७-२०१७) :(१) व (२) नाही, हे खरे नाही.

(३) होय हे खरे आहे.

आवेष्टीत वस्तू नियमानुसार आवेष्टीत वस्तूवर किंमत घोषित करणे बंधनकारक आहे. तथापि किंमत किती असावी ही बाब वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

(४) उत्पादक कंपन्यांकडून वजन-मापे कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आलेले नाही.

तथापि वैधमापन शास्त्र यंत्रणेने सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये माहे, २०१७ अखेर विविध उल्लंघनाबाबत संपूर्ण राज्यात आवेष्टीत वस्तूविषयक अनुक्रमे ६०७७ व ९८७ खटले नोंदविले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाच्या सर्व संकेतस्थळे, पत्र व्यवहार व कायद्याचे मराठीमध्ये अनुवाद होण्याबाबत

(१४) ७४४८८ (२१-०४-२०१७). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे मराठीत होवून सर्व कार्यालयामध्ये पत्र व्यवहारांसाठी मराठीच्या भाषेच्या वापराची सक्ती करण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, केंद्र शासन व राज्य शासनाचे सर्व कायदे अधिकृतपणे मराठीत अनुवाद करण्याची काळाची गरज असून त्याबाबत शासनाने पावले उचलावीत असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सर्व संकेतस्थळे, पत्र व्यवहार व कायद्याचे मराठीमध्ये अनुवाद लवकरात लवकर होण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, राज्यातील सर्व कार्यालयांमधील संकेतस्थळे, पत्र व्यवहार व कायद्याचा अनुवाद मराठी मध्ये करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१७) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) राज्यातील सर्व विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांची संकेतस्थळे मराठीतून उपलब्ध करून देण्याबाबत दि.२७.१.२०१७ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

भाषा संचालनालयामार्फत १७० केंद्रीय अधिनियमांचा मराठीत अनुवाद करण्यात आलेला असून सदर केंद्रीय अधिनियम शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उर्वरित केंद्रीय अधिनियम संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही भाषा संचालनालयामार्फत सुरू आहे. याचबरोबर ५८६ राज्य अधिनियम मराठीतून प्रसिध्द करण्यात आले असून सदर अधिनियमदेखील शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मुंबईसह इतर शहरी भागात असलेल्या मॉल्स,मल्टीप्लेक्स, विमानतळावर बाटलीबंद पाणी, शीतपेय व पाकिटबंद खाण्याच्या वस्तूंचा छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने होत असलेली विक्री

(१५) ७४५६० (०६-०५-२०१७). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अब्दुल सल्लार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.अजय चौधरी (शिवडी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.राजन साळवी (राजापूर), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मुंबई-पुणेसह इतर शहरी भागात असलेल्या मॉल्स, मल्टीप्लेक्स, विमानतळ,रेस्टॉरंट, रेल्वे स्थानक व मुंबई विद्यापिठाच्या कालिना येथील उपहारगृहामध्ये बाटलीबंद पाणी, शीतपेय व पाकिटबंद खाद्य वस्तूंचा छापिल किंमतीपेक्षा (एमआरपी) दुप्पट-तिप्पट किंमत आकारून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वारंवार लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच मुंबईमध्ये दुध, शीतपेये, पाणी इ.वर कुलिंग च्या नावाखाली जादा रक्कम आकारणाऱ्या विक्रेत्यांकडून गत ८ महिन्यांमध्ये सुमारे २० लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) मुंबईतील १८ मॉल, सिनेमागृहामध्ये, बाटली बंद पाणी, शीतपेये, अन्न पाकिट बंद खाण्याच्या वस्तूंचा तिप्पट-तिप्पट किंमत आकारून ग्राहकांची फसवणूक करित असल्याचे वैद्यमापन विभागाच्या अधिका-यांनी दिनांक ४ जानेवारी,२०१७ रोजी वा त्यासुमारास धाड टाकून केलेल्या कारवाईतून निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, प्रश्न भाग (१) मधील तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दुहेरी एमआरपीबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येणार आहे,
- (५) असल्यास, निर्णयाच्या अनुषंगाने उक्त ठिकाणी दामदुप्पट दर आकारून विक्री करणाऱ्यांवर आतापर्यंत वैधमापन विभागामार्फत व मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्याने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. गिरीश बापट (१३-०७-२०१७) : (१) मा.संचालक,वैध मापन शास्त्र,नवी दिल्ली यांच्या दि.२०.०९.२०१६ च्या लेखी सुचनेचे अवलोकन केले असता या अनुषंगाने राजस्थानमधील एका ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे आढळते.

(२) मुंबई महानगर विभागात एप्रिल,२०१६ ते डिसेंबर,२०१६ या कालावधीत दूध,दूग्धजन्य पदार्थ,शीतपेये व बाटलीबंद पाणी छपील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याबाबत एकूण १३१ खटले नोंदविले असून त्यामध्ये एकूण रु.४,४१,०००/-एवढे प्रशमन शुल्क वसूल करण्यात आले आहे.

(३) होय,हे खरे आहे. दिनांक ०४.०१.२०१७ रोजी मुंबई व ठाणे येथील १८ दुकाने,मॉल,सिनेमागृहे यांची तपासणी करून छपील किंमतीपेक्षा जादा दराने शीतपेये विकल्याबद्दल २ खटले, बाटलीबंद पाणी व शीतपेये यांच्यावर इयुएल एमआरपीबाबत १४ खटले व इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्याबाबत १ खटला असे एकूण १७ खटले नोंदविण्यात आले.

(४) राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या दि.०१.०२.२०१६ च्या निर्णयास अनुसरून मा.संचालक, वैध मापन शास्त्र,नवी दिल्ली यांनी त्यांच्या दि.२०.०९.२०१६च्या पत्रान्वये आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

(५) मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्याने दि.०४.०१.२०१७ रोजी मुंबई व ठाणे येथील १८ आस्थापनांची तपासणी करून आवेष्टीत वस्तूविषयक एकूण १६ प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही सुरू आहे.

(६) विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यात साखरेच्या उत्पादनात वायदे बाजारात सट्टेबाजांची सक्रियता
वाढल्याने साखरेचे भाव वाढत असल्याबाबत

(१६) ७४८९६ (२१-०४-२०१७). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यात साखरेच्या उत्पादनात चालूवर्षी येणारी संभाव्य घट लक्षात घेऊन वायदे बाजारात सट्टेबाजांची सक्रियता वाढल्याने साखरेचे भाव वाढत असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही वा केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०५-०७-२०१७) : (१), (२) व (३) माहे डिसेंबर, २०१६ पासून बाजारातील साखरेचे भाव वाढल्याचे दिसून आले होते, हे खरे आहे. साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने त्यांच्या दि.८/९/२०१६ च्या आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (चा १०) मधील कलम ३ व साखर नियंत्रण आदेश, १९६६ च्या खंड ५ नुसार साखर उत्पादकावर सप्टेंबर, २०१६ व ऑक्टोबर, २०१६ या दोन महिन्याकरीता त्यांच्या वार्षिक उत्पादनाच्या अनुक्रमे ३७ टक्के व २४ टक्के मर्यादेपर्यंत साठामर्यादा लागू केली आहे.

तसेच, केंद्र शासनाच्या दि.२९ एप्रिल २०१६ च्या अधिसूचनेन्वये निर्देशित केल्यानुसार जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश असलेल्या "साखर" या बाबीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम १ व कलम ३ मधील तरतूदीनुसार साखरेवर साठा मर्यादा लागू करण्याचे आदेश दि. २६ मे २०१६ रोजीच्या राजपत्रात अधिसूचित केले आहे. या आदेशानुसार घाऊक व्यापा-यांसाठी ५००० क्विंटल व किरकोळ व्यापा-यांसाठी ५०० क्विंटल इतकी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हा आदेश सप्टेंबर २०१६ पर्यंत लागू होता. उपरोक्त साठा मर्यादा आदेशाला केंद्र शासनाने दि. २७ ऑक्टोबर २०१६ च्या अधिसूचनेद्वारे दि. २८ एप्रिल २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तसेच केंद्र शासनाच्या दि.२५ एप्रिल २०१७ च्या अधिसूचनेन्वये सदर साठा मर्यादा आदेशाला पुन्हा दि. २८ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वरील आदेशानुसार राज्य शासनाने साखर उत्पादक तसेच किरकोळ व घाऊक व्यापारी यांचेकडील साखर साठा मर्यादित ठेवण्याबाबत दक्षता घेण्याच्या संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

साखर उत्पादक संघाने मा.मुंबई उच्च न्यायालयात उत्पादकांवरील साठा मर्यादेच्या आदेशावर याचिकेद्वारे आव्हान दिले असून, सद्यस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

रायगड (जि.रायगड) किल्ल्याच्या सुरक्षेबाबत करावयाची कार्यवाही

(१७) ७४९८५ (२०-०४-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड (जि.रायगड)किल्ल्यावरील राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचा पुतळा व महाराजांची अर्धी तलवार चोरीला जाणे तसेच वाघ्या कुत्र्यांची समाधी तोडण्यात येणे अशा घटना घडल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने रायगड किल्ल्याच्या सुरक्षा संदर्भात कोणती विशेष कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे आहे. याबाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडल कार्यालय, मुंबई यांचे कार्यालयाकडून FIR दाखल करण्यात आला आहे. राजदरबारात २ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच रायगड किल्ल्याच्या विविध भागात पहारा देण्यासाठी ८ कंत्राटी पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ५२ हजार शिधावाटप केंद्रांना संगणकाद्वारे जोडण्यात येणार असल्याबाबत

(१८) ७५८६५ (०६-०५-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ५२ हजार रास्त दर धान्य दुकानांत पॉईंट ऑफ सेल अर्थात पॉस मशिन प्रणाली बसविण्याचा व उक्त शिधावाटप दुकाने संगणकाद्वारे जोडण्याचा निर्णय मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत राज्याच्या उच्चाधिकार समितीने उक्त प्रकल्पाला मंजूरीही दिलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकल्पाचे नेमके स्वरूप कसे असणार आहे तसेच उक्त प्रकल्प अंतर्गत शिधावाटप केंद्र प्रत्यक्षात कधीपर्यंत ऑनलाईन होणार आहेत,
- (४) असल्यास, या निर्णयानुसार आतापर्यंत किती रास्त दर धान्य दुकानात या मशिन लावण्यात आल्या आहेत, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (३०-०६-२०१७) : (१) रास्तभाव दुकानातून PoS मशीनद्वारे शिधावस्तू वितरीत करण्याचा शासननिर्णय दि.१८ मे २०१६ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

- (२) होय. उच्चाधिकार समितीने तिच्या ९७ व्या बैठकीत दि. २२ जुलै २०१५ रोजी सदर प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे.

- (३) सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येणार असून धान्य उचल वाटपाची संपूर्ण माहिती पारदर्शकता संकेतस्थळावर (www.mahafood.gov.in) ठेवण्यात येणार आहे. तसेच, लाभार्थ्यांची आधार बेस ओळख पटवून PoS मशीनद्वारे शिधावस्तू वितरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे शिधावस्तू मिळणार आहेत व गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. सदर प्रकल्प १५ जुलै २०१७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- (४) सद्यस्थितीत, राज्यातील ४३,६७३ रास्तभाव दुकानांमध्ये PoS मशीन बसविण्यात आलेल्या असून उर्वरित कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील मदरशांनी शासनाचे अनुदान घेऊन

सोयी-सुविधा देत नसल्याबाबत

(१९) ७६०१० (२०-०४-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यातील वक्फ बोर्ड आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदीत असलेल्या औरंगाबाद शहरातील १९० तर ग्रामीण मधील ३५ अशा जवळपास २२५ मदरशांची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून एकाच वेळी माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मदरशांपैकी एकूण १६८ मदरशांना अनुदान मंजूर झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाचे अनुदान घेवून कोणत्याही सोई-सुविधा उपलब्ध करून न देणा-या संस्थांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१९-०७-२०१७) : (१) होय, एकूण २४६ मदरसांची जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी तपासणी केली आहे.

(२) होय, सदर २४६ मदरसांपैकी १८५ मदरसाना अनुदान प्राप्त झाले आहेत.

(३) चौकशी अंती आर्थिक अनियमितता करणाऱ्या मदरसा संदर्भात पुढील प्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत:-

(अ) जे मदरसे सुरु असल्याचे आढळले आहे केवळ त्यांनाच यापुढे पात्रतेचे निकष पूर्ण करण्याच्या अटीच्या अधिन राहून अनुदानाबाबत विचार व्हावा.

(ब) प्राप्त अनुदानाचे विनियोजन योग्यरितीने न केलेल्या मदरशांकडे पाठपुरावा करून योग्यरीत्या विनियोजनाबाबत निश्चिती करावी, ज्या मदरशांनी मागणी केलेल्या कारणाशिवाय अन्य कारणासाठी वापर केला आहे, त्यांना यापुढे त्या कारणासाठी अनुदान देण्यात येऊ नये, तसेच अनुदानाच्या विनियोगाबाबतचे पुरावे, शिक्षक मानधनाच्या पावत्या ज्या मदरशांनी सादर केलेल्या नाहीत, त्यांचेकडून त्या रकमेची वसूली करण्यात यावी.

(क) जे मदरसे बंद आढळून आलेत, व ज्या मदरसांनी निधीचा गैरवापर केलेला आहे. त्या मदरसा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, आणि त्यांचेकडून अनुदान वसूलीची कार्यवाही सुरू करण्यात यावी.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात वस्तू अधिनियम कायद्यांतर्गत साखरेचा अतिरिक्त साठा करण्यास
शासनाने निर्बंध घातल्याबाबत**

(२०) ७६१८२ (२१-०४-२०१७). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वस्तू अधिनियम कायद्यांतर्गत साखरेचा अतिरिक्त साठा करण्यास शासनाने निर्बंध घातल्याने माहे डिसेंबर, २०१६ अखेर पर्यंत साखर उद्योगाकडे किती टक्के साठा शिल्लक आहे,
(२) असल्यास, साखरसाठ्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी कारखान्यांकडून घेण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, नियमापेक्षा जास्तीचा साठा कोणत्या साखर कारखान्यांकडे आढळून आलेला आहे, त्यानुषंगाने साखर कारखान्यांच्या अध्यक्षसह संचालक तसेच कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह प्रांताधिकारी व तहसिलदारांना दिलेले असतांनाही किती जिल्ह्यातील कारखानदारांवर अतिरिक्त साठा केल्यामुळे माहे डिसेंबर, २०१६ अखेरपर्यंत कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार साखर कारखान्यांच्या पदाधिका-यांवर कारवाई न करणा-या प्रांताधिकारी व तहसिलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर करावयाच्या कारवाईची सद्यःस्थिती काय आहे,

(५) तसेच ज्या साखर कारखान्यांच्या पदाधिका-यांनी नियमापेक्षा जास्तीचा साठा केला त्यांच्यावरील शासन कारवाईची सद्यःस्थिती काय आहे?

श्री. गिरीश बापट (१७-०७-२०१७) : (१) केंद्र शासनाने त्यांच्या दि.८/९/२०१६ च्या आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (चा १०) मधील कलम ३ व साखर नियंत्रण आदेश, १९६६ च्या खंड ५ अंतर्गत राज्यातील साखर उत्पादकावर सप्टेंबर, २०१६ व ऑक्टोबर, २०१६ साठी उपलब्ध साखर साठ्याच्या अनुक्रमे ३७% व २४% असा साठा मर्यादा लागू करण्यात आला आहे.

काही जिल्हे वगळता साखर साठा मर्यादे इतका शिल्लक होता.

(२) होय.

(३), (४) व (५) राज्यातील साखर कारखान्यांकडून माहे डिसेंबर, २०१६ अखेर साखर साठ्याची माहिती घेतली असता, सातारा जिल्ह्यामध्ये १, सांगली जिल्ह्यामध्ये १, नंदुरबार जिल्ह्यातील

५ कारखान्यांकडे साठा मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळून आला आहे. साठा मर्यादा सप्टेंबर व ऑक्टोबर २०१६ या दोन महिन्यांकरिताच लागू होती. या साखर साठा मर्यादेच्या आदेशास शासनाच्या ४.१०.२०१६ च्या पत्रान्वये आणखी दोन महिन्यांची मुदत वाढ मिळण्याबाबत केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती. तथापी केंद्र शासनाकडून या आदेशास मुदत वाढ देण्याबाबत अद्याप काहीच कळविण्यात आलेले नाही.

साखर संघाने साखर उत्पादकांवरील साठा मर्यादा संदर्भात मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने संबंधित कारखान्यांवर साठा मर्यादा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही.

**ठाणे जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारी प्रलंबित असल्याबाबत व कार्यालयाकरिता
पुरेशी जागा उपलब्ध नसल्याबाबत**

(२१) ७६९८३ (२०-०४-२०१७). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्हा ग्राहक मंचाकडे माहे डिसेंबर, २०१६ अखेर सुमारे २९२३ तक्रारी प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर ग्राहक मंच कार्यालयात पुरेशी जागा उपलब्ध नाही व कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या अखत्यारितील इमारतीमध्ये जागा उपलब्ध झाल्यास कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याबाबत व सर्व रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. गिरीश बापट (३०-०६-२०१७) : (१) माहे मे, २०१७ अखेर सुमारे ३६३२ तक्रारी व किरकोळ अर्ज प्रलंबित आहेत.

(२), (३) व (४) सद्यस्थितीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत असून, जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडून तलावपाळी येथील महिला मंडळ इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर नवीन जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर उपलब्ध करून दिलेली जागा ही १४४६ चौ.फू. इतकीच आहे.

जिल्हा मंचातील प्रकरणांची संख्या विचारात घेता, इतक्या कमी जागेत सदर कार्यालय स्थलांतरीत करणे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन प्रस्तावित जागेमध्ये अधिक क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे येथील प्रबंधक, शिरस्तेदार व सहायक अधीक्षक ही पदे रिक्त आहेत. सध्या पदोन्नतीने रिक्त पदे भरण्याची कार्यवाही राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सुरु आहे.

नागपूर शहरातील हल्दीराम व्यवस्थापन शीतपेयांवर ६६ टक्के अधिक शुल्क आकारात असल्याबाबत

(२२) ७७२४८ (२०-०४-२०१७). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर (जि.नागपूर) शहरातील हल्दीराम व्यवस्थापन शीतपेयांवर ६६ टक्के अधिक शुल्क आकारून शहरातील ग्राहकांची फसवणूक करित असल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाने बाटलीबंद, डबाबंद शीतपेयांवर मुद्रित रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेणे यावर निर्बंध घातले असूनसुद्धा हल्दीराम व्यवस्थापन नागरीकांकडून जादा रक्कम घेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व अन्न व औषधी प्रशासनाने सदर व्यवस्थापनांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. गिरीश बापट (१३-०७-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

हल्दीराम व्यवस्थापन शीतपेयांवर २३ टक्के अधिक शुल्क आकारून शहरातील ग्राहकांची फसवणूक करित असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये निदर्शनास आले आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, वैध मापन शास्त्र(आवेष्टीत वस्तू) नियम, २०११ च्या नियम १८(२) नुसार हल्दीराम व्यवस्थापनावर कारवाई करण्यात आली असून या उल्लंघनाबाबत त्यांचेकडून रू.८,०००/- प्रशमनशुल्क वसूल करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ४० शिक्षकांच्या सिंगापूर येथील अभ्यास दौऱ्याबाबत

(२३) ७७५८१ (२०-०४-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील, शाळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी, शासनाच्या शिक्षण विभागातर्फे दि. २२ ते २८ नोव्हेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास राज्यातील ४० शिक्षकांचा सिंगापूर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी सिंगापूर येथील शाळांची माहिती न घेता अभ्यास दौऱ्याचे नियोजन केल्याने सदरहू दौरा कालावधीत सिंगापूर येथील शाळा बंद असल्याने शिक्षकांचा अभ्यास दौरा वाया जाऊन त्यांना २४ लाखांचा भुर्दंड बसला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक शहरात स्थापन झालेल्या यशवंत व्यायामशाळेची झालेली दुरावस्था

(२४) ७९३७६ (२०-०४-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक शहरात सन १८१७ मध्ये स्थापन झालेल्या यशवंत व्यायामशाळेकडे शासनाच्या क्रीडा विभागाचे दुर्लक्षामुळे अत्यंत दुरावस्था झाल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त व्यायामशाळेत आवश्यक ते साहित्य पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१७-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

- (२) उपरोक्त संस्थेकडून साहित्य पुरविण्याबाबत कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याने याबाबत कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि, सदर संस्थेने व्यायामशाळेत आवश्यक ते साहित्य पुरविण्याबाबत विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर केल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुदान उपलब्धतेची कार्यवाही करता येईल.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मुस्लीम समाजाला १५ टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथे विराट मूक मोर्चा काढण्यात आला असल्याबाबत

(२५) ७९६२५ (२०-०४-२०१७). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मुस्लीम समाजाला १५ टक्के आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी औरंगाबाद येथे विराट मूक मोर्चा काढण्यात आला असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या मूक मोर्चात सुमारे तीन लाख नागरिक, महिला सहभागी झाले होते हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यानुषंगाने शासनाने राज्यातील मुस्लीम समाजाला १५ टक्के आरक्षण देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सामान्य प्रशासन विभाग, दि. ९ जुलै, २०१४ रोजीच्या अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजासाठी नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी ५% आरक्षण देण्यात आले होते.

याबाबत मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाने दि.१४ नोव्हेंबर, २०१४ रोजी अंतरिम निर्णय दिला आहे व सदर अंतरिम आदेशाद्वारे शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात आले आहे. परंतु खाजगी विना अनुदानित संस्थांमधील प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सदर अध्यादेशाचे दि.२३ डिसेंबर, २०१४ पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्याने सदर अध्यादेश व्यपगत झाला आहे.

सदर प्रकरण मा. उच्च न्यायालयात अंतीम निर्णयासाठी प्रलंबित आहे. याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या अंतीम निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा येथील मुस्लीम समुदायाने काढलेला मोर्चा

(२६) ८००४१ (२०-०४-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा येथे मुस्लीम समुदायाच्या वतीने दिनांक ६ जानेवारी, २०१७ रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर मोर्चेक-यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यांच्या मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे ,सदर मागण्यांचे संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१८-०७-२०१७) :(१) नाही.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील गड किल्ले केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या
अखत्यारीतून मुक्त करण्याच्या मागणीबाबत**

(२७) ८००५८ (०६-०५-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील गड किल्ल्याची देखभाल केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने छोट्या छोट्या कामासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते ती मिळण्यास होणारा विलंब होत असल्याने गडकिल्ल्यांची दयनिय अवस्था झाल्याची बाब माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२)असल्यास, उक्त गड किल्ले केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यातून राज्य शासनाकडे घेण्याबाबत मागणी इतिहास प्रेमींनी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३)असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच राज्य शासनाने केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) राज्यात ४७ किल्ले हे राष्ट्रीय संरक्षित स्मारके म्हणून घोषित असून ते भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. त्यांची देखभाल व दुरुस्ती भारतीय पुरातत्व विभागाकडून केली जाते. तर ४९ किल्ले हे राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित असून त्यांची देखभाल व दुरुस्ती ही राज्य शासनाकडून केली जाते. या राज्य शासनाच्या अखत्यारितील किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्र शासनाकडून परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे दुरुस्ती अभावी राज्यातील गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली हे खरे नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील एम.एम. शेख उर्दु प्राथमिक शाळेत अल्पसंख्यांक पायाभुत सोयी-सुविधा अंतर्गत देण्यात आलेल्या निधीमध्ये झालेला गैरव्यवहार

(२८) ८००८७ (२०-०४-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित एम.एम. शेख उर्दु प्राथमिक शाळेत सन २००९ ते २०१३ या कालावधीत अल्पसंख्यांक शाळांना पायाभुत सोयी-सुविधांकरिता सुमारे १० लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अनुदानातून संबंधीत शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांवर कोणताही खर्च झाला नसल्याची बाब माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय ,
- (३) असल्यास, शिक्षण विभागाने सदर शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने या बाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१७) : (१) होय

- (२) नाही, हे खरे नाही.
- (३) नाही, हे खरे नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीचे बेकायदा खरेदी-विक्री व्यवहाराबाबत

(२९) ८०३७० (२०-०४-२०१७). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीचे बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार झालेले असल्याचे माहे जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाने या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार या दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१) नाही. वक्फ मंडळाच्या अधिपत्याखालील वक्फ जमिनीचे बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार झाल्याविषयीचे कोणतेही प्रकरण जानेवारी, २०१७ वा त्यासुमारास शासनाच्या निदर्शनास आलेले नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारी प्रलंबित असल्याबाबत

(३०) ८०५८४ (२०-०४-२०१७). श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्हा ग्राहक मंचाकडे माहे डिसेंबर, २०१६ अखेर मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
(२) तसेच सदर ग्राहक मंच कार्यालयात पुरेशी जागा उपलब्ध नाही व कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने प्रलंबित तक्रारी त्वरेने निकाली काढण्यासाठी सदर कार्यालयास पुरेशी जागा देण्याबाबत व सर्व रिक्त पदे भरण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (३०-०६-२०१७) : (१) माहे मे, २०१७ अखेर सुमारे ७९९ तक्रारी प्रलंबित आहेत.

(२) व (३) सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नाशिक हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारतीमध्ये अंदाजे २२०० चौ.फू. जागेमध्ये कार्यरत आहे.

सद्यस्थितीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नाशिक येथील प्रबंधक-१, शिरस्तेदार-१, लघुलेखक-२ तसेच शिपाई-२ अशी सर्व पदे भरण्यात आलेली आहेत.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील सदस्यांचे रिक्त एक पद भरण्याची कार्यवाही राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सुरु आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

**राज्यात अल्पसंख्याक युवकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व सकारात्मक बदल
घडविण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत**

(३१) ८०६४६ (२०-०४-२०१७). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अल्पसंख्याक युवकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात दिनांक ४ जुलै, २०१६ रोजी वा त्या सुमारास अल्पसंख्याक विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्व विभागांनी शक्य असेल तेथे मंजूर असलेल्या निधीमधील १५% निधी अल्पसंख्याकासाठीच्या योजनेसाठी राखून ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उक्त निर्णयानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (२०-०५-२०१७) : (१) व (२) होय.

(३) या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णय, अवि.क्र. अवि.वि-२०१५/प्रक्र-२७५/ का-५, दि.०४.१०.२०१६ अन्वये राज्यस्तरीय/ विभागस्तरीय/ जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निधी दिले बाबत

(३२) ८०७५३ (२०-०४-२०१७). श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगर पालिका क्षेत्रासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दर्जाचा स्वतंत्र क्रीडा अधिकारी असतांना नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या निधीतून सन २०१५-१६ ह्या आर्थिक वर्षात महानगर पालिका क्षेत्रात व्यायाम साहित्य वितरीत केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक महानगर पालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी असतांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन व्यायाम साहित्य वितरीत केल्याबाबतच्या माहितीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली असतांनाही माहिती दिलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,त्यानुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-०७-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही

राज्यातील सनदी व पोलीस सेवेत मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्याबाबत

(३३) ८०८३३ (२०-०४-२०१७). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुस्लीम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करून दहा वर्षे झाली तरीही मुस्लीम समाजाच्या सामाजिक परिस्थितीत फारस फरक पडला नसल्याचे माहे डिसेंबर २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील सनदी व पोलीस सेवेत मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-०७-२०१७) : (१) व (२) न्या.राजिंदर सच्चर समितीने केंद्र शासनास सादर केलेल्या अहवालात शासकीय/ निमशासकीय सेवा व इतर सार्वजनिक उपक्रमांमधील सेवांमध्ये अल्पसंख्याकांचे रोजगार क्षेत्रातील प्रतिनिधित्व वाढविण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादीत केले आहे.

त्यानुसार विभागामार्फत अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढविण्याकरिता नागरी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना दि.२० मार्च, २०१० च्या शासन निर्णयान्वये राज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर व औरंगाबाद व यशदा, पुणे यांच्यामार्फत राबविली जाते. या योजनेतर्गत पाच केंद्रामार्फत ३१७ प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात आले आहे व १ प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाली आहे. केंद्रिय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बॅकींग सेवा भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी आणि इयत्ता १० वी व १२ वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरू करण्याकरीता दि. २५ जून, २०१३ च्या शासन निर्णयान्वये "मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना" मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या शहरांमध्ये कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी सुधारित पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग योजना

दि.२७ जुलै, २००९ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. सदरच्या योजनेतर्गत एकूण २१७१५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे व त्यापैकी १०२० प्रशिक्षणार्थींची पोलिस व तत्सम सेवेत निवड झाली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अनेक कारखाने चालू हंगामात शेतक-यांना एफआरपीनुसार
रक्कम देत नसल्याबाबत**

(३४) ८०८९४ (२४-०४-२०१७). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात अद्यापपर्यंत गाळण झालेल्या ऊसाची एफआरपी प्रमाणे २१८०.६८ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना देय असून कारखान्यांनी त्यापैकी ६० टक्के म्हणजे १२९९.६९ कोटी रुपयांची रक्कम शेतक-यांना दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात अनेक कारखाने चालू हंगामात शेतक-यांना एफआरपीनुसार रक्कम देण्यास अपयशी ठरले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एफआरपीप्रमाणे शेतक-यांना देय रक्कम न देणा-या साखर कारखान्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०१-०८-२०१७) : (१) नाही.

(२) नाही.

राज्यात हंगाम २०१६-१७ मध्ये ८७ सहकारी व ६३ खासगी असे एकूण १५० कारखाने सुरू होते. हंगामात गाळण झालेल्या ३७३.१३ लाख मे.टन ऊसाचे देय FRP प्रमाणे रु.८४०६.७७ कोटी देयकापैकी दि.१५.०६.२०१७ अखेर रु.५.७० कोटी FRP देयके ५ कारखान्यांकडे प्रलंबित आहेत.

- (३) वरीलप्रमाणे थकीत FRP संदर्भात वसंतदादा ससाका, जि.सांगली, यशवंत शुगर्स, जि.सांगली, दौलत न्युट्रीएंटस अॅग्री, जि.कोल्हापुर, आर्मस्ट्रॉंग इंफ्रा, जि.नाशिक व वसंत ससाका, पुसद, जि.यवतमाळ या ५ कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्तालयामध्ये सुरू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शेगाव, (जिल्हा बुलडाणा) येथील नगर परिषद व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थी
शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याबाबत**

(३५) ८१६०० (२०-०४-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन व स्थानिक प्राधिकरणावर निश्चित करण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नगर परिषदेच्यावतीने गत ८ ते १० वर्षांपासून विना अनुदानित शाळा सुरु असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त शाळेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी शालेय पोषण आहार व इतर विद्यार्थी लाभाच्या योजनांपासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) व (४) सदर शाळा मनमाड नगर परिषद व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची कायम विनाअनुदानित असल्याने शालेय पोषण आहार योजनेच्या लाभाव्यतिरिक्त इतर काही लाभ सदर शाळेस देण्यात येतात.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शालेय पोषण आहारात बेदाणाचा (किसमिस) समावेश करण्याबाबत

(३६) ८१७२० (२०-०४-२०१७). श्री.अनिल बाबर (खानापूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शालेय पोषण आहारात अंडी, केळी याबरोबर बेदाणा (किसमिस) देण्याबाबत विचार करावा अशी मागणी सांगली, नाशिक, सोलापूर आणि राज्यभरातील बेदाणा उत्पादकांनी शासनाकडे केली आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या मागणीबाबत शासनाने विचार केला आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच त्यांचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

- (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

राज्यातील खाजगी शाळा कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिले जात नसल्याबाबत

(३७) ८१७७६ (२०-०४-२०१७). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ मधील कलम ४ (३) अन्वये विहित केल्याप्रमाणे नियमानुसार कॉन्व्हेंट मधील शिक्षकांना वेतन दिले जात नसल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, शासनाने नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर शहरात परवाना धारकांना केवळ १०० लिटर रॉकेल पुरवठा होत असल्याबाबत

(३८) ८१७८६ (२०-०४-२०१७). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर (जि.चंद्रपूर) शहरात परवाना धारकांना केवळ १०० लिटर रॉकेल पुरवठा करण्यात येत असल्याचे माहे जानेवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शहरात किती परवाना धारक रॉकेल विक्रेते आहेत व किती नागरिकांना त्याचा लाभ मिळतो,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२१-०६-२०१७) : (१) माहे जानेवारी, २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची केरोसिनची मागणी २४००० लिटर असून चंद्रपूर जिल्ह्यात २७२ किरकोळ / हॉर्कर्स परवानाधारक आहेत. यास्तव प्रत्येक केरोसिन परवानाधारकास १०० लिटर पावेतो केरोसिन वितरित करण्यात आले आहे.

(२) चंद्रपूर जिल्ह्यात २७२ किरकोळ / हॉर्कर्स परवानाधारक असून केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांची संख्या ६२८७ इतकी आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वाशिम येथील जिल्हा शिक्षण व उपशिक्षण संस्थेचे कार्यालयीन नवीन प्रशासकीय
बांधकामाकरिता निधीची उपलब्धता करणेबाबत**

(३९) ८१९०० (२०-०४-२०१७). श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाशिम येथील जिल्हा शिक्षण व उपशिक्षण संस्थेचे कार्यालयास नवीन प्रशासकीय बांधकामाकरिता निधीची उपलब्धता करणेबाबतचे निवदेन स्थानिक लोकप्रतिनिधी (वाशिम) यांनी मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन, यांना दिनांक ९ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन सुध्दा निधीची उपलब्धता न करून देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, शासनाने उपरोक्त बाबी संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१५-०७-२०१७) : (१) होय,

- (२) व (३) केंद्र शासनाकडील तिसरा हप्त्याचा निधी अप्राप्त असून, याकरिता केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुराभिलेख संचालनालयातील छायाचित्रकार/मुख्यछायाचित्रकार यांच्या नियमबाह्यरित्या
करण्यात आलेल्या नियुक्तीबाबत**

(४०) ८२२३४ (०६-०५-२०१७). श्री.मुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुराभिलेख संचालनालयात छायाचित्रकार/ मुख्यछायाचित्रकार या पदाला प्रस्तावित/मंजूर सेवा प्रवेश नियमातील शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसतानाही उमेदवारांची छायाचित्रकार पदी नियमबाह्य नियुक्ती केल्याबाबत तसेच मुख्यछायाचित्रकार पदी नियमबाह्य देण्यात आलेली पदोन्नती तसेच तांत्रिक पदावर असताना सहाय्यक संचालक, गट-ब (प्रशासन) पदाचा देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार इत्यादी प्रकारांची तक्रार कर्मचारी संघटनेने दिनांक ११, १७ व २१ नोव्हेंबर २०१६ रोजी वा त्या सुमारास शासनाकडे केली आहे, हे खरे आहे;
- (२) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले आणि सदर प्रकरणातील नियमबाह्य नेमणुका व पदोन्नती करण्यात आलेल्या कर्मचारी/अधिकार्यांच्या नेमणुका/पदोन्नती तातडीने रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (२७-०६-२०१७) :(१) होय.

(२) अशाच स्वरूपाची तक्रार डिसेंबर २०१४ मध्ये व त्यानंतर विभागाकडे प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुराभिलेख संचालनालयाकडून प्राप्त अहवालानुसार छायाचित्रकार पदावर सेवायोजन कार्यालय पुरस्कृत उमेदवाराची नियुक्ती सन १९९० मध्ये करण्यात आली. तसेच त्यास पदोन्नती सन २००५ मध्ये देण्यात आली. नियुक्तीस सुमारे २५ वर्ष व पदोन्नतीस १० वर्षांपेक्षा अधिक इतका प्रदिर्घ कालावधी झाला आहे. याबाबत यापुर्वी तक्रार नव्हती. तसेच प्रशासकीय गरज विचारात घेऊन संचालक, पुराभिलेख संचालनालय यांनी मुख्य छायाचित्रकार यांना सहाय्यक संचालक (प्रशासन) या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रस्तुत प्रकरणी अधिक कार्यवाहीची वा चौकशीची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुराभिलेख संचालनालयातील उप संचालक गट-अ(राजपत्रित), सहाय्यक संचालक गट-ब (राजपत्रित) ही रिक्त पदे भरण्याबाबत

(४१) ८२२४६ (०६-०५-२०१७). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारीतील पुराभिलेख संचालनालयातील उप संचालक गट-अ(राजपत्रित), सहाय्यक संचालक गट-ब (राजपत्रित)या पदांचे सेवा प्रवेश नियमास सन २०१२ मध्ये मा. राज्यपाल महोदयांनी मान्यता दिलेली असतानाही आजतागायत शासनाकडून सेवा प्रवेश नियम पारित करण्यात आलेले नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू पदांचे सेवा प्रवेश नियम पारित न केल्याने पुराभिलेख संचालनालयातील सदरहू मंजूर ६ पदे सन २०१२ पासून आजतागायत रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,

(३)असल्यास, सदर सेवा प्रवेश नियम मंजूर करून उक्त रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (२८-०६-२०१७) :(१), (२) व (३) पुराभिलेख संचालनालयातील उप संचालक गट-अ (राजपत्रित) व सहाय्यक संचालक गट-ब (राजपत्रित) या पदांच्या सेवाप्रवेश नियमाना मा.राज्यपाल महोदयांची मान्यता मिळाली. मात्र दरम्यानच्या कालावधीत तत्कालीन संचालक, पुराभिलेख संचालनालय यांनी कळविले की, काही पदांच्या मंजूर सेवा प्रवेश नियमांमुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी येत असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे आणि विभागाचे हितास्तव संचालनालयाने सेवा प्रवेश नियम

बदलण्याची प्रक्रीया सुरु केली असून सर्वच पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम सुरु आहे. संचालकांनी असे कळविल्याने सदर सेवाप्रवेश नियम प्रसिध्द करण्यात आले नाहीत.

संचालनालयाने उप संचालक गट-अ (राजपत्रित) व सहाय्यक संचालक गट-ब (राजपत्रित) या पदांच्या सेवाप्रवेश नियमांचा मसूदा बनवून त्यावर कर्मचा-यांकडून हरकती व सूचना मागविल्या व प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून सेवाप्रवेश नियमांचे प्रारूप शासन मान्यतेसाठी सादर केले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते आता त्याची पूर्तता करून प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास फेरसादर करण्यात आला आहे.

संचालनालयातील उप संचालक व सहाय्यक संचालक या पदांपैकी काही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात आली असून उर्वरित पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील हवामान बदल कृती आराखड्यास मान्यता मिळण्याबाबत

(४२) ८२८७१ (२०-०४-२०१७). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सततचा दुष्काळ, नियमित होणारी गारपीट, पावसाचा अनियमितपणा हे सर्व हवामान बदलाचे परिणाम आहेत असे अनेक तज्ञ मंडळींचे मत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाने हवामान बदलासंदर्भातील 'राज्य हवामान बदल कृती आराखड्यास' (State Action Plan on Climate Change) अजूनही मान्यता दिली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त आराखडा तयार करण्यासाठी दिल्लीस्थित टेरी (TERI) या संस्थेला नियुक्त केले होते, हे ही खरे काय, असल्यास, उक्त आराखड्याची सद्यस्थिती काय आहे,

(४) असल्यास, उक्त आराखडा तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (२९-०६-२०१७) : (१) होय.

(२), (३) व (४) जागतिक हवामान बदलाचा राज्यावर होणा-या संभाव्य परिणामाबाबत द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) या संस्थेकडून शास्त्रोक्त अभ्यास करून कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून सदर कृती आराखडा तसेच त्यानुषंगिक तयार करण्यात आलेले महाराष्ट्र राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरण हे मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शासनाच्या विचाराधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे व्यायाम शाळा साहित्य
खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(४३) ८२९५४ (२०-०४-२०१७). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे व्यायाम शाळा तसेच व्यायाम शाळा साहित्य खरेदीमध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी दोषी असणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याची मागणी एका राजकीय पक्षाने केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधीत दोषी अधिका-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१७-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

- (२) होय, हे खरे आहे.
- (३) उपरोक्त प्रकरणी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती यांनी अनुदान वितरीत संस्थांची प्रत्यक्ष पाहणी / तपासणी केली असून तपासणी अंती अनुदान वितरणामध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचे दिसून आले नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

हर्णे (ता.दापोली, जि.रत्नागिरी) येथील गोवा किल्ल्याची दुरुस्ती करण्याबाबत

(४४) ८२९७१ (२०-०४-२०१७). श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हर्णे(ता.दापोली,जि.रत्नागिरी) येथील गोवा किल्ल्याला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला मात्र या किल्ल्याचा ताबा असलेल्या एमटीडीसीने यावर आक्षेप घेतला असून या ठिकाणी हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त किल्ल्याला पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित दर्जा मिळण्याबाबत सन २०१३ मध्ये प्रस्ताव पाठवून मंजूरी मिळवून दिली मात्र सध्या एमटीडीसीच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर हॉटेल उभारण्याचे या विभागाने ठरवल्याने या किल्ल्याची दुरुस्ती प्रलंबित असून किल्ल्याची पडझड होत असल्याने किल्ला नष्ट होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने सदर किल्ल्याची दुरुस्ती होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम येथील क्रिडांगणाच्या वसतीगृहावरील सौरउर्जा सयंत्र निकामी झाल्याबाबत

(४५) ८३०१६ (२०-०४-२०१७). श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्हा क्रिडा संकुलातील वसतीगृहावर लाखो रुपये खर्चून सौरउर्जा प्रकल्पाची ९ सयंत्र बसविण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त सयंत्रे दुरुस्ती अभावी नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१७-०७-२०१७) :(१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) उपरोक्त सौरउर्जा सयंत्र दुरुस्ती बाबत महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा), पुणे यांच्याकडे तांत्रिक मान्यतेकरिता अंदाजपत्रक पाठविण्यात आले असून सदर अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान झाल्यानंतर मेडा या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीसोबत करार करून सौरउर्जा सयंत्र पुन्हा सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

**येवती (ता.रिसोड,जि.वाशिम) जलकुंभातील गाळ काढण्याबाबत तसेच
जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत**

(४६) ८३०२० (२०-०४-२०१७). श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवती (ता.रिसोड,जि.वाशिम) येथील जलकुंभा मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून जल वाहिनी ब-याच ठिकाणी फुटलेली असूनसुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करित असल्यामुळे ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व उक्त जलकुंभातील गाळ काढण्याबाबत तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबांची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे. तशी तक्रार प्राप्त झाली होती.

(२) प्राप्त तक्रारीस अनुसरून ग्रामपंचायतीस दिलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीने जलकुंभाची साफ सफाई केली आहे. तसेच जलवाहिनीची आवश्यक दुरुस्ती केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

"महात्मा फुले समग्र वाडःमय" शासकीय ग्रंथ भांडारामध्ये उपलब्ध नसल्याबाबत

(४७) ८३८४५ (२०-०४-२०१७). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महात्मा ज्योतीबा फुले यांचे काळातील विचार असणारे " महात्मा फुले समग्र वाडःमय" गत चार वर्षांपासून शासकीय ग्रंथ भांडारामध्ये उपलब्ध नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सदरचा ग्रंथ तातडीने प्रकाशित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१७) : (१) होय,

महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विविध ग्रंथांच्या सुधारित आवृत्तीच्या संपादनाचे कार्य व छपाईची प्रक्रिया चालू असून, लवकरच ते जनतेला उपलब्ध करून दिले जाईल. आजपर्यंत महात्मा ज्योतीराव फुले यांच्या साहित्याचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील १३ ग्रंथ प्रकाशित केले आहेत व त्यांचे पुनर्मुद्रणही करण्यात येत आहे.

(२) नाही.

(३) महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विविध ग्रंथांच्या सुधारित आवृत्तीच्या संपादनाचे कार्य व छपाईची कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तूसंग्रहालयाचे
काम निधी अभावी बंद असल्याबाबत**

(४८) ८३८४७ (२०-०४-२०१७). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तूसंग्रहालयाचे काम निधी अभावी गत वर्षभरापासून बंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याकरिता निधीची तरतूद न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) हे खरे नाही.

- (२) निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- (३) होय.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**भामचंद्र लेणी समूह (ता.खेड,जि.पुणे) हे राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या
अंतिम अधिसूचनेस मान्यता मिळणेबाबत**

(४९) ८३९०८ (२०-०४-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भामचंद्र लेणी समूह (ता.खेड,जि.पुणे) हे राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या अंतिम अधिसूचने बाबतचा प्रस्ताव उपसंचालक,पुरातत्व व वस्तूसंग्रहालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी वा त्यासुमारास शासनास सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अंतिम अधिसूचनेचा आदेश त्वरित देण्यात यावा असे लेखी निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २९ नोव्हेंबर,२०१६ रोजी वा त्यासुमारास दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास,उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास,विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१७) : (१) होय.

- (२) होय.
- (३) ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्राथमिक अधिसूचना दि. २३.०९.२०११ रोजी प्रसिध्द झाली. त्याबाबत प्राप्त हरकती व सुचना विचारात घेऊन अंतिम अधिसूचना विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायासाठी सादर केली असता त्यांनी असे कळविले आहे की,

दि.२९.०९.२०११ च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्राथमिक प्रसिद्धीच्या दिनांकापासून १ वर्षाच्या आत अंतिम प्रसिद्धी निर्गमित होणे आवश्यक असल्याने या प्रकरणी नवीन अधिसूचना निर्गमित करणे योग्य ठरेल.

म्हणून सदर सुचनेनुसार नव्याने प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्याबाबत संचालकाना दि.०७.०२.२०१७ च्या पत्राद्वारे कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मोखाडा (जि.पालघर) तालुक्यातील पाणी टंचाईबाबत

(५०) ८४२७३ (२०-०४-२०१७). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोखाडा (जि.पालघर) तालुक्यात फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून तीव्र पाणी टंचाई सुरु झाली असून आदिवासी गावपाड्यांनी मागणी करून तब्बल २५ दिवसानंतरही सदर भागामध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच, टँकर पाणीपुरवठ्याचे १३ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असून मंजूरी अभावी स्थानिक ग्रामस्थांना पाणी टंचाई भासत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने पाणीपुरवठा मागणीनुसार वेळेवर न केल्याबद्दल संबंधितांवर कोणती कारवाई केली व तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (०३-०७-२०१७) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.